The Investment Trust of India Limited

Regd Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Marg,

Parel, Mumbai - 400012



To,

The Manager
The BSE Limited
Listing Department
Department

P. J. Tower, Dalal Street Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 530023

The Manager

National Stock Exchange of India Limited

Listing Department

Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051

NSE Symbol: THEINVEST

Dear Sir/Madam,

<u>Subject – Newspaper advertisement pertaining to audited financial results for the quarter and year ended March 31, 2024</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and Year ended March 31, 2024. The advertisements are published in Navshakti (Marathi Language) and Financial Express (English Language) newspapers on 11th May, 2024.

This information is also hosted on the Company's website, at www.itiorg.com.

Kindly take the above on your record.

For The Investment Trust of India Limited

Vidhita Narkar Company Secretary & Compliance Officer Membership No – A33495 Date: 11/05/2024

अधिकाऱ्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

दाखल करा : गर्जना संघटनेची मांगणी

मुंबई : मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावरच

खाल्यानंतर १९ वर्षीय प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाला. मुंबई

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे

आपली जबाबदारी पार पाडली असती, तर अशी घटनाच घडली

नसती; मात्र या घटनेत आरोग्य विभागातील अधिकाऱ्याचा

निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार

अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी

स्थानिक गर्जना संघटनेने पालिकेच्या एम पूर्व विभागाच्या सहाय्यक

एम पूर्व विभागातील मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात

रस्त्यावरच खाल्याने ६ जणांना विषबाधा झाल्याची घटना ६ मे

रोजी घडली होती. या घटनेत सहा जणांना उपचारासाठी

रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान प्रथमेश

भोकसे याचा मृत्यू झाला. गोरेगाव येथे ही काही दिवसांपूर्वी शोरमा

खाल्यानंतर १२ जणांना विषबाधा झाल्याची श घटना घडली होती.

आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणीही दगावले नाही.

मालदीवमधून भारतीय सैनिकांची माघार पूर्ण

माले : भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक माघारी घेतले आहेत, असे येथील सरकारने म्हटले आहे. भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी १० मे ही अंतिम मुदत दिली होती. मुईझू हे चीनधार्जिणे असून त्यांनी काही दिवसांपूर्वी चीनला भेट देऊन संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचा करार केला आहे. मालदीवमध्ये तैनात असलेल्या सुमारे ९० भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना मायदेशी परत पाठवणे, ही बाब तेथील अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केली होती. त्यानुसार निवडून आल्यावर त्यांनी भारताला त्याची विनंती केली होती. भारताने चर्चेनंतर ही विनंती मान्य केली. मालदीवमध्ये ८९ भारतीय सैनिकांची उपस्थिती होती. यापैकी ५१ सैनिकांना भारताने परत नेल्याचे मालदीवने यापूर्वी म्हटले होते. आता सर्व सैनिक माघारी आले आहेत.

घातक शस्त्रांसह दोन आरोपींना अटक

मुंबई: घातक शस्त्रांसह दोघांना कुरार आणि एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली. वाजिदअली इसरार मलिक ऊर्फ अमान मलिक आणि राजेश राज पाटील अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक देशी पिस्तूल, गावठी कट्टा आणि चार काडतुसे जप्त केले आहे. बेलार्ड पिअर आणि मालाड परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीनंतर बेलार्ड पिअर येथील आर कमानी रोड, एसबीआय इमारतीजवळ पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून राजू पाटीलला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन, तीन काडतुसे जप्त केली.

युवा एल्गार आघाडीचा वाढवण बंदराला विरोध

पालघरः वाढवण बंदरामुळे जैवविविधतेची, स्थानिक पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने आपला वाढवण बंदराला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका युवा एल्गार आघाडीचे अध्यक्ष विराज गडग यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. तसेच आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रकल्प, पेसा भरती, आदिवासी विकास यासारखे ७० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न घेऊन आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी विराज गडग, प्रकाश पाटकर, अशोक शिंगाडा, विलास सुमडा, यासह पदाधिकारी उपस्थित होते. युवा एल्गार आघाडीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले असून त्याला स्थानिक जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी विधनासभा निवडणुका लढवू असे जाहीर

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यात येते की, गाव वालीव, ता. वसई, जि. पालघर, येथील स.नं. ४४/१, वरील पार्श्वनाथ इंडस्ट्रीयल इस्टेट को- ऑप. सोसा. लि., मधील गाळा नं. ३, तळमजला, हा गाळा मे. के. डी. कॉर्पोरेशन (बिल्डर) ह्यांनी श्री. पराग नवीन शाह ह्यांना दि. २७/०६/२०१३ रोजीच्या द.नि. वसई ३ येथील दस्त क्र. ५७१० अन्वये नोंदणीकृत कराराने विकत दिला. त्या कराराची मळ प्रत हरवली आहे. त्या अनुषंगाने सदर गाळ्याचे मालकी हक्क निर्विवाद करून विक्री करण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर गाळ्या संदर्भात कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या 'मथुरा' बंगला, हनुमान मंदीर हॉलजवळ. यादव पाटील मार्ग. दिवाणमान गाव, वसई रोड (प.), जि. पालघर-४०१ २०२, ह्या पत्त्यावर तसेच सोसायटी कार्यालयात लेखी, पुराव्यासहित कळवावे, अन्यथा कोणाचेही, कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील कारवाई केली

ॲड. श्री. दयानंद कमळाकर मानकर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार निदर्शने

इस्लामाबाद : पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये महागाई, वीजबिल आणि कर दरवाढ प्रश्नावरून नागरिक संतप्त झाले असून त्यांनी शुक्रवारी रस्त्यांवर उतरून जोरदार निदर्शने केली. सरकारने ७० कार्यकर्त्यांना अटक केली असून या प्रदेशात संचारबंदी लागू केली आहे.

पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या (पीओके) मिरपूर जिल्ह्यातील दाद्याल तहसीलमध्ये शुक्रवारी अन्यायकारक अटकेविरोधात प्रचंड निदर्शने झाली. पाकिस्तानने लादलेले कर आणि किमतींबद्दल शनिवारी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अतिरिक्त सैन्याची तैनाती आणि ७० कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे

व्या खालील नमूद रकमेसह त्यावरील व्याजाच्या प्रभाराअधीन राहील.

चलली जाणार नाहीत.

थ्री. अविनाश लालमणी

श्री. संदिप बबन गटकल

कु. सुरेखा संदिप गटकर शौर्य डेअरी फार्म (प्रॉस्पेक्ट क्र.

श्री. शिवाजी नामदेव माने सौ.दिपाली शिवाजी माने सौ.ललिता नामदेव माने

सौ. शोभा नागनाथ विटकर श्री.नागनाथ

मारुती विटकर शिवांश डेअरी अँड बेकर्स

..... (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०४३५३३८)

सौ.पुष्पा नामदेव कांगुणे, श्री.तुषार नामदेव

कांगुणे, कांगुणे डेअरी **(प्रॉस्पेक्ट क्र**.

श्री. ज्ञानेश्वर भास्कर धांडोरे सौ. भास्कर

हरीबा धांडोरे सौ मनीषा जानेञ्चर धांडोरे

iघमित्रा वेल्डिंग वर्क्स अँड कन्स्ट्रक्शन

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३२८६१९)

श्री.अनिल गणपत खटके सौ.साधना

अनिल खटके खलाटे फ्रेम, खलाटे फ्रेमिंग (प्रॉस्पेक्ट क्र.

श्री.विलास लालासाहेब भांबरे,

सौ. कोमल सुकदेव कुलधरण आणि श्री साई दुध संकलन वि. शितकरण केंद्र

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३३८७९५)

यशवंत देठे. सौ.वत्सला सधाकर देठे अँड

थ्री. बाळू सुधाकर देठे, थ्री. सुधाकर

श्री. अनिल शरद मुखेकर, सौ. अर्चना आणि शिवम किराणा आणि जनरल

थ्री. लक्ष्मण राजाराम जावीर सौ. आशा

नक्ष्मण जावीर तषार हाँटेल **(प्रॉस्पेक्ट**

श्री. विकास इंदर तायड, सौ. दिक्षा गोविंद

श्री. श्रावण युवराज पाटुळे सौ. सारिका

थ्री. शंकर विलास केंगार सौ. रुक्मिणी

विलास केंगार सौ. सुप्रिया शंकर केंगार

शिवकन्या ऑटोमोबाईल्स **(प्रॉस्पेक्ट क्र**

सौ. भागुबाई आणि सदगुरुकृपा व्हेजिटेबल

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३१०६०३)

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३४५०८३)

श्री. अनिल गंगाराम शिंदे सौ. स्वाती

स्टोअर्स **(प्रॉस्पेक्ट क्र**.

अनिल शिंदे पारस किराणा आणि जनरल

थ्री. संदीप मधुकर माळी श्री. मधुकर बाळू

माळी सौ. नंदिनी संदिप माळी माळी मिल्ह

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३२३३३२)

....-सौ. पूजा प्रशांत पांचाळ प्रशांत पांचाळ

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०४१६४५८)

थ्री. सागर रामदास ताजणे सौ. पूनम साग

श्री. आनंदा किसन झाडगे, सौ. मंगल

श्री. विजय शरद कारंडे सौ. द्वारका शरद

श्री.सोमेश्वर वॉशिंग सेंटर (**प्रॉस्पेक्ट क्र**.

थी. महेश रामचंद्र पोरे सौ.भारती रामचंद्र

पोरे श्री.रामचंद्र तकाराम पोरे (प्रॉस्पेक्ट

श्री. संदेश दत्तात्रय शिंदे श्री. दत्तात्रय

डेअरी फार्म **(प्रॉस्पेक्ट क्र**

।। यएल १०४७५८६३)

आयएल१०३४०१८९)

श्री. निवांत तळशीदास शेळके

बिझनेस (प्रॉस्पेक्ट क्र.

ौ. अश्विनी निवांत शेळके मिल्क

काण : महाराष्ट्र, दिनांक : ११/०५/२०२४

नारायण शिंदे सौ. केशर दत्तात्रय शिंदे शिंदे

श्री. सचिन सुरेश कोळी श्री. छाया सुरेश

कोळी सौ.शिंधताई आपासाहेब कोळी

श्री.सुरेश यशवंत कोळी **(प्रॉस्पेक्ट क्र.**

कारंडे सौ.शरद शिवाजी कारंडे

यएल१०२९८७०१)

क्र. आयएल१०४२९१३५)

आणि आनंद टेलर्स **(प्रॉस्पेक्ट क**.

गयएल१०३५५२९१)

ताजणे डेअरी **(प्रॉस्पेक्ट क्र**.

श्री. प्रशांत किसनराव पांचाळ

श्री. सचिन भास्करराव सौ. शिलाबाई भास्करराव मिल्क

शरणागत आणि रुद फोटोग्राफी **(प्रॉस्पेक्ट**

आयएल१०२८७८३०)

a. आयएल१०२४९७८१)

क्र. आयएल१०३३९५५७)

।।यएल१०३५६५९३)

थ्री. सुरेश किसन सावंत,

प्रिती व्हेजिटेबल **(प्रॉस्पेक्ट क्र**.

आयएल१०३६७६३१)

स्टोअर **(प्रॉस्पेक्ट क्र**.

गयएलं १०२८८५०३)

आयएल१०५४१४७५)

ायएल१०३३९३१८)

गयएल१०४४४४८१)

(प्रॉस्पेक्ट क्र. ९७३१२७)

कर्जदार/सह-कर्जदारांचे

नाव, महाराष्ट्र शाखा

चौरसिया, सौ. ग्याना लालमणी चौरसिया

(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००९११८९)

लोक संतप्त झाले आणि ते शुक्रवारीच रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आणि त्यांच्याशी झटापट झाली. पाकिस्तानी प्रशासनाने पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कोअरचे अतिरिक्त सैन्य तैनात करून आणि कार्यकर्त्यांना अटक करून नियोजित निषेध चिरडण्याचा प्रयत्न केला होता. जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने जाहीर केलेला 'लॉंग मार्च' रोखण्यासाठी पोलिसांनी सत्तर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडल्या. त्यापैकी काही जवळच्या शाळेतही पडल्या आणि अनेक मुली

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. नावे जात) (आयआयएफएल

नाजका, नान्यक्रीकार बाज अवजनस्वर्धास्त्र का स्वानामा स्थानक (जानक क्षेत्रकार कार्यक्रमा कार्यकार कार्यकार कार् इत्यरफला ने प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायक्षेत्रन अंन्ह रिकन्द्रक्शन ऑफ फायनान्त्रिकार असेरस् अंन्ह एन्कोसीट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अंक्ट, १००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोसीट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील

खालील नमुद्र कर्जदार/सह-कर्जदार यांना सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमुद्र केलेली रक्कम चुकती करण्यासाठ बोलाविण्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे मागणी सूचना निर्गमित केलेली होती. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार कसूखार ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदूर अधिनियमांचे कलम १३(४) सहवाचत

सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधा

अंक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित तारखेपवीं कोणत्याही वेळ

नगरिना करित २५ का तरिकार (८) का अध्यक्षक कर्याच्याचार विश्व वचनाचा चार करता किया किया है। विश्व विश्व विश्व वा बाल्या सर्व परिवय, आकार आणि खर्च वासह आ**यआवर्षफल्ल एचएफल्लची** थकवाकी कर्जदारानी चुकती केली तर ता**यआवर्षफल्ल एक्एफल्ल क**ड्न तारण मतांची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी **आयआवर्षफल्ल एचएफल्ल क**ड्न पुढील पावले

तारण मत्तेचे वर्णन

चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, इमारत क्र.७, सुपर बिल्टअप क्षेत्र.: ५८० चौ.फूट, चर्दई क्षेत्र मोजमापितः ४०० चौ.फूट, सुदामा देजन्सी, सर्व्हें आणि हिस्सा क्र. १६४,

१५६/१बी, १५६/१सी, १५६/१डी, १५६/२, १५६/३, गाव

बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर, महाराष्ट्र ४१३७२

येथील स्थित हि.क्र. ३२९/५ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ. फूट): मिळकतीचे प्रकार: जमीन क्षेत्र, बिल्टअप

क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १२००.००, ८९७.००, ७१७.००

सीटीएस क्र. २४७५, माने(न्हावी) गल्ली, मंगळवेढा, ता: मंगळवेढा

जि: सोलापूर, महाराष्ट्र, भारत, ४१३३०५ चे सर्व ते भाग आणि

विभाग. क्षेत्र मोजमापित (चौ. फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जिम क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ३३४.००,

मेळकत क्र. १०६/२, वॉर्ड क्रमांक ३, मालेगाव बुद्रुक ग्रामपंचायत

येथे स्थित, ता. बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, ४१३१०२ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्रफळाचे मोजमाप (चौ. फूट मध्ये):

गलमत्तेचा प्रकार: जमीनुक्षेत्र, बांधकाम, क्षेत्र मोजमापित (चौ. फू

मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बांधकाम क्षेत्र मोजमापित

बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १६५०.००, १६००.००

चे सर्व ते भाग आणि विभाग: हि.क्र. १३७, घुमंदेव येथे स्थित,

श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र ४१३७२५, क्षेत्र मोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र,

घर क्रमांक ४९६, गाव चिकमहुद, तालुका सांगोला, जिल्हा सोला-पूर, महाराष्ट्र, भारत, ४१३३०६ चे सर्व ते भाग आणि विभाग क्षेत्र

क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ३९१.००,२८०.००,३५०.०

हि.क्र. ४६६, वॉर्ड क्र. ४, मालेगाव बीके, ता. बारामती, जिल्हा

पुणे, महाराष्ट्र, भारत, ४१३११५ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र,

बिल्टअप क्षेत्र, बांधकाम क्षेत्र मोजमापित, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र २०००.००, ११६३.२०, ११००.००, १०५०.००

वे सर्व ते भाग आणि विभाग : मिळकत क्र. १०५१, जमीन क्षेत्र

२६६८ चौ. फूट, चटई क्षेत्र १६०० चौ. फूट, बिल्ट-अप क्षेत्र

५०० चौ. फूट, सुपर बिल्ट-अप क्षेत्र ५०० चौ. फूट, रुईछत्तीसी

चे सर्व ते भाग आणि विभाग: हि.क्र. ५९१/१, सर्व्हे क्र. ३८०,

पोखर्डी ग्रामपंचायत, तालका अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र

,१४६०१. क्षेत्रफळ मोजणे (चौ. फूट मध्ये): क्षेत्र मोजमापित

(चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जिमन क्षेत्र, चटई क्षेत्र

बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र:: ८४०.००, ३७७.००, ४७२.००

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक:- हि.क. ११५४

मुखेकर माला, करंजी, नवनाथ विद्यालय रोड, अहमदनगर

महाराष्ट्र, भारत, ४१४१०६, क्षेत्र मोजमापित (चौ.फट मध्ये)

मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र

हि.क्र. ६९६, यलमार मांगेवाडी येथे स्थित, ता. सांगोला, सोलापूर

४१३३०७. महाराष्ट चे सर्व ते भाग आणि विभाग, क्षेत्र मोजमापित

चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक:- मिळकत धारक

मिळकत क्र. २३४१/२/१. जमीन क्षेत्र मोजमापित २१७८ चौ

फूट., बिल्टअप क्षेत्र मोजमापित २६१७ चौ. फूट., गाव

शिरशिरसगाव, तालुका श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत

... ळिकत क्र. ४१४, येलमार मांगेवाडी येथे स्थित, ता.सांगोला

होलार समाज मंदिराजवळ, जि. सोलापुर, महाराष्ट्र, भारत

११३३०७ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित (चौ.फूट

. मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक:- हि.क्र. ३२४,

खांडगाव येथे स्थित, जोहरवाडी, ता. पाथर्डी , अहमदनग

महाराष्ट ४१४१०६. क्षेत्र मोजमापित (चौ.फट मध्ये): मिळकतीचे

कार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र

ग्रामपंचायत घर क्र. ८०१, वॉर्ड क्र. ८, मुकणे, इगतपुरी, नाशिक, महाराष्ट्र, भारत, ४२२४०३. चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ.फट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटई

न, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ७८३.००,५६०.००,७००.०

मेळकत क्र. २०९, हिंगणी (पीए) ग्रामपंचायत येथे, तालुका बार्शी

झेडपी शाळेजवळ, सोलापूर, महाराष्ट्र, भारत, ४१३२१८ चे सर्व ते

भाग आणि विभाग क्षेत्र मोजमापित (चौ फर मध्ये) मिलकतीचे

कार: जिमन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र

कांचनगाव ग्रामपंचायत घर क्र. ६०, गाव कांचनगाव, इगतपुरी

तालुका, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत, ४२४४०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित (ची.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जिमन क्षेत्र, चटई क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ४००.००,

फ्लॅट क्र. ३०४, (२ बीएचके) तिसरा मजला, जनमंगल अपार्टमेंट

म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र. २२,२३,३०,३१,३२,३३ आणि ३४ पैकी जमीन सर्वेक्षण क्रमांक सर्व्हें क्र. १६७/४, धारक त्याचा

एम.सी.एच. क्रमांक २६/२४००, दुख्यम निबंधक वर्ग-२, गाव आणि कसाबा उस्मानाबाद, तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद,

महाराष्ट्र, भारत, ४१३५०१. क्षेत्र मोजमापित (चौ.फुट मध्ये)

मिळकतीचे प्रकार: चटई क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र

आश्वी बुदुक, ता.संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१३७१४ येथे स्थित मिळकत क्र. ७७५ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र

बेल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १०८०.००, १०००.००

मेळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक:- मिळकत क्र. ४४२,

कडगाव रोड. चिचोंडी ग्रामपंचायत. ता. पाथडीं. एमआयटी कॉलेज

ग्रामपंचायत घर क्र. २५९, गाव मोरळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, ४१२३०४ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ.फट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटर्ड

ा, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १४००.०० , ६५०.००

स.क्र. २१८/५, खाते क्र. ७२५३, नगर पंचायत, मूल्यांकन क्रमांव

०४००३२१५ (जुना क्र. २१८/५), पोस्ट आष्टा येथे, तालुका वाळवा, म्हसोबा मंदिराजवळ, जिल्हा सांगली, महाराष्ट्र, भारत,

४१६३०१, क्षेत्र मोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार

जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १६१४.००

मिळकत क्र. २७९, गलांडवाडी क्र. २ ग्रामपंचायत येथे स्थित, झेडपी शाळेजवळ, शिंदे वस्ती, तालुका इंदापूर, पुणे, महाराष्ट्र,

गरत. ४१३८०१ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित

(चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र,

घर क्र. २१२९, नांद्रे गाव, मिरज तालुका, सांगली जिल्हा,

ाहाराष्ट्र, भारत, ४१६३१२ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

गोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटई

क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १०७६.००, ४६९.००

२६०/बी, गाव सांगवी काटी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र, ४१३६२३ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ.फट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटई

ढ़ील तपशिलासाठी कृपया प्राधिकृत अधिकारी यांना शाखा कार्यालय:−आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६V, प्लॉट क्र. बी−२३, ठाणे

इंडस्टियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४, १० आणि ११, विराज कॉर्नर, बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज समोर, कॅनडा कॉर्नर, शरणपुर रोड, नाशिक-२२२००५, सीटीएस क्र. ४२७८/२ ते ७, तानाजी नगर, कालिका माता मंदिर जवळ, ररा मजला, चिचवड, पुणै-४११०३३/किंवा कॉपीरेट कार्यालयः प्लॉट क्र ८, उद्योग विहार, फेब्स- IV, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा.

वटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ३३००.००, ५००.०० ,४००.००

(चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र

वटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १४००.००,२८००.००,११२०.००

मिळकत क्षेत्र: ६६०.००. ५५०.००. ४४०.००

८५८.०० , ८००.००, ६४०.००

२४००.००, १०३७.६०, ९१ ०.००

०२.४७, ८३७.४५

00.00, ७२०.००

मिळकत क्र. ७८५, गाव खमसवाडी, पोस्ट खमसवाडी, तहसील ह. ३६१४९१.००/-

मोजमापित (चौ.फट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जिमन क्षेत्र, चर्टर्ड हजार चारशे एक्याव्रव मात्र)

वटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: १३००.०० , ७५०.०० ,६७५.००

040.00, 600.00

वेथे स्थित, सोलापुर रोड, अहमदनगर, महाराष्ट्र.

जिमापित (चौ.फूट मध्ये): मिळकतीचे प्रकार: जमिन क्षेत्र, चटई

चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: २०००.००, १४०९.००,११२७.००

डवले, ता. आणि जिल्हा: ठाणे, ४००६१२

333.00, 703.00

एकूण देय थकबाकी

रु. २५,२०,२४५.**००/**-

(रुपये पंचवीस लाख वीस

मात्र)

रु. ७४२५३३.००/-(रुपये सात लाख बेचाळीस

हजार पाचशे तेहत्तीस मात्र)

ह. ४५९४७२.००/

(रुपये चार लाख एकोणसाट

. हजार चारशे बाहत्तर मात्र

হ. ७७०४२९.००/-

र्स. ७७७४१७.००/-

(रुपये मात लाख मत्याह

₹. २८४०३४.००/-

हजार चौतीस मात्र)

₹. ८८५६३0.00/

(रुपये आठ लाख ांच्याऐंशी हजार सहाशे तीस

ह. ११,५१,८२२.००/-

. हजार आठशे बावीस मात्र

रु. ५१३६८५.००/-

रु. ५,९६,७१०.००/-(रुपये पाच लाख शह्यान्नव

हजार सातशे दहा मात्र)

₹. ४८२०६४.००/-

(रुपये चार लाख ब्याऐंशी

रु. १६,९०,४३२.**००/**-

(रुपये सोळा लाख नव्वद

रु. ४५४२४३.००/-(रुपये चार लाख चौपन्न

.... हजार दोनशे त्रेचाळीस मात्र

F. 4,09,076.00/-

अट्टावीस मात्र)

(रुपये चार लाख सत्याऐंश

हजार सहाशे सोळा मात्र)

₹. ७४००२६.००/-

(रुपये सात लाख चाळीर

हजार सञ्वीस मात्र)

ह. ५९७५०६.००/-

(रुपये पाच लाख सत्यान्नव

ह. २०२४३५७.००/-

(रुपये वीस लाख चोवीस

हजार तीनशे सत्तावन्न मात्र)

(रुपये पाच लाख

एकोणसाठ हजार त्र्यान्न

₹. ६,१४,११८.00/-

हजार एकशे अठरा मात्र)

ह. ५९४०५९.००/-

, (रुपये पाच लाख चौऱ्यान्नव

हजार एकोणसाठ मात्र)

रु. ६१४८६३.००/-

(रुपये सहा लाख चौदा

(रुपये दहा लाख एकावन्न

हजार दोनशे शहात्तर मात्र)

रु. ५९६४१९.००/-

हजार चारशे एकोणीस मात्र

स. ५०५**५५**१.००/-

(रुपये पाच लाख पाच हजार

पाचशे एकावन्न मात्र)

सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करिता

(रुपये अकरा लाख एकावन्न

तारीख

२६-फेब्रु

2028

१३-फेब्रु २०२४

१५-फेब्रु २०२४

१३-फेब्रु

२३-नोव्हे

२०२३

१५-फेब्रु २०२४

२०२४

१२-जून २०२३

२०२३

२०२३

2028

ऑक्टो

२०२४

ऑक्टो

2028

2028

2028

२०२४

2028

ऑक्टो

१५-फेब्रु २०२४

१४-फेब्रु

२०२३

२०२४

२०२४

28

०८-मे

०८-मे

०८-मे

०८-मे

28

. रण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा आयआयएफएल एचर

लुटमारीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल

मुंबई : लुटमारीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करीत साडेनऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला. नितेशकुमार सिंग असे या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून, तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मोहम्मद मोहीदूर मोजामल्लहक रेहमान हे कापड व्यापारी असून, सांताक्रुझ परिसरात राहतात. त्यांचा कुणाल भरत जैन यांच्यासोबत कपड्याचा पार्टनरशीपमध्ये व्यवसाय असून, त्यांचे जोगेश्वरीतील सुभाष रोड, मारुती गार्मेट हब नावाचा एक गाळा आहे. त्यांच्याकडे चार कर्मचारी कामाला असून, प्रत्येकाला विविध कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितेशकुमार हा गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होता.

जाहिर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्या

येते की गावमौजे : सालोली, तालुका

गोटतुकडी : वसई, जिल्हा व तुकडी : पालघ

येथील सर्वे नंबर ४७, हिस्सा नंबर १९, एकूण

क्षेत्र ००-१६-२० हे.आर. पैकी ००-००३-३

हे. आर., आकारणी रु. १-०२ पैसे या वर्णनार्च

जमिन मिळकत माझे अशिल श्री. चार्लस जॉन

डाबरे यांनी दि. २७-०२-२०१५ रोजीच्य

खरेदीखत दस्त क. वसई १/२०६८/२०१५

भन्वये श्रीम. क्लेरा मनवेल डाबरे हिच्याकङ्

विकत घेतलेली असून, सदर दि.२७-०२-२०१५

रोजीचा खरेदीखतांचा मुळ दस्त क. वसः

१/२०६८/२०१५ हरवलेले / गहाळ झालेलं

आहे. व त्याबाबतची तकार वसई पोलिर

स्टेशनकडे Lost Report No. १३८२४-२०२४

अन्वये दि ३०-०४-२०२४ रोजी नोदविण्या

आलेली आहे. सदर सदनिकेचे वरील मूळ दस्त

कोणालाही सापडल्यास व ज्याच्याकडे असल्यार

खालील नमुद पत्यार ७ दिवसाच्या कालावधी

आणुन दयावेत असे जाहीर नोटीस अन्वरे संबंधीतास कळविण्यात येत आहे.

कार्या. फ्लॅट क. अ/१०२ व १०३

पहीला मजला, सागर पार्क को, ऑप हो, सो, लि

सागरशेत, वसई. पश्चिम, ता. वसई, जि

अंड. स्टिफन लॉरेन्स फरगोज

गलघर. पिन. ४०१२०१.

दिनांक : ११.०५.२०२४

सही/-

साडेनऊ लाखांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी त्याला एका पार्टीकडून साडेनऊ लाखांचे पेमेंट आणण्यास पाविण्यात आले होते. ही कॅश घेतल्यानंतर तो कंपनीत गेला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्याच्याकडील कॅश चार अज्ञात चोरट्याने पळवून नेली असून, त्याची तक्रार करण्यासाठी तो अंधेरी पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर पोलिसांनी अंधेरी, वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली; मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले.

आम्ही मे. बोनान्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आरसी क्रमांक मुंबई / कंपनी ५३९८८०४ / २०१९. दिनांक १२/०४/२०१९ इमिग्रेशन कायदा १९८३ अंतर्गत, मनुष्यबळ निर्यातीसाठी तत्काळ प्रभावाने व्यवसाय बंद केला आहे.

जाहीर सूचना

आमच्याविरुद्ध कोणतीही तक्रार असल्यास र्त सूचना प्रकाशित केल्यापासून ३० दिवसांच्या आत पाठवली जाऊ शकते. तक्रारीच्या प्रती विदेश मंत्रालय. भारत सरकार. अकबर भवन. सत्य मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली-११००२१ यांना पाठवल्या जाऊ शकतात.

प्रोप्रायट कार्यालयाचा पत्ता : बोनान्स इंजिनिअरिंग प्रा. लि., ६०३, लोढा सुप्रीमस १ रोड क्र. २२, वागळे इस्टेट ठाणे (प.) - ४०० ६०४

पश्चिम रेल्वे

लाईक करा: 🚹 facebook.com/WesternRly

तिष्ठ विभागीय संकेत आणि दरसंचार अभियंत (सीओ), २ रा मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई ४००००८, ई-निविदा सूचना क्र. : SG ६२३/ १६९८/WA-R दिनांकित : ०८.०५.२०२४ आमंत्रित करीत आहे. कामाचे नाव : मंबर्ड विभाग, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट - विरार उपनगरीय विभागामध्ये एका वर्षासाठी आऊटडोर आणि इनडोर टेलिकोम गिअर्सची दरुस्ती आणि देखभाल कार्य. कामाची रक्कम रु. : ७३,२८,५७७.३०/- ई-निविदा उघडले जाणाऱ्या कार्यालयाचा तपशिल : उपरोक्त उल्लेखित कार्यालय पत्ता बोली रु.: १,४६,६००/-. ई-निविदा दस्तऐवज नादर करण्याची वेळ आणि तारीख दि.०४.०६.२०२४ रोजी १५:०० वाजता ई-निविदा उघडण्याची वेळ आणि तारीख दि.०x.०६.२०२x रोजी १५:३० वाजता संकेतस्थळ https://www.ireps.gov.in वर निविदा पाहता येतील

0123

ठिकाण: मुंबई. दिनांक: ११/०५/२०२४

सही/

PIL ITALICA LIFESTYLE LIMITED Registered Office:-Kodiyat Road, Village: Sisarma, Udaipur (Rajasthan) - 313 031; Phone: 0294-2432272 E-mail: info@italica.com; Website: www.italica.com; CIN – L25207RJ1992PLC006576 Extract of the Audited Financial Results for the Fourth Quarter and Year Ended March 31, 2024

| | | | | | (1 | Rs. in Lakhs) |
|-----|---|--------------------------|------------|------------|------------|---------------|
| Sr. | Particulars | Quarter Ended Year Ended | | | inded | |
| | | 31-03-2024 | 31-12-2023 | 31-03-2023 | 31-03-2024 | 31-03-2023 |
| No. | | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total income from operations | 2494.63 | 2689.67 | 2308.74 | 9725.19 | 8535.32 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before tax, | | | | | |
| | exceptional and/or extraordinary items) | 76.22 | 243.76 | 166.85 | 619.79 | 406.72 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax | | | | | |
| | (after exceptional and/or extraordinary items) | 76.22 | 243.76 | 166.85 | 619.79 | 406.72 |
| 1 | Net Profit / (Loss) for the period after tax | | | | | |
| | (after Exceptional and/or Extraordinary items) | 55.18 | 182.41 | 64.49 | 461.95 | 304.36 |
| 5 | Total Comprehensive Income for the | | | | | |
| | period (Comprising profit/(loss) for the | | | | | |
| | period (after tax) and other comprehensive | | | | | |
| | income (after tax) | 55.18 | 182.41 | 64.49 | 461.95 | 304.36 |
| | Equity Share Capital | 2350.00 | 2350.00 | 2350.00 | 2350.00 | 2350.00 |
| 1 | Reserves (excluding Revaluation Reserve) | | | | | |
| | as shown in the Audited Balance Sheet | | | | | |
| | of the previous year. | | - | | | |
| 1 | Earnings Per Share (of Re. 1/- each) | | | | | |
| | (for continuing & discontinued operations) | | | | | |
| | - Basic | 0.02 | 0.08 | 0.03 | 0.20 | 0.13 |
| | - Diluted | 0.02 | 0.08 | 0.03 | 0.20 | 0.13 |

. The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director at its meeting held on 09.05.2024. The Company confirms that its Statutory Auditors, M/s H.R. Jain & Co. have issued audit report with unmodified opinion on the Financial Results.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges und Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fu format of the Quarterly Results is available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com ar www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.italica.com

Place : Udaipur Date : 09-05-2024

सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पूर्व)

आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)

लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानसार

(प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मुल्य)

मुलभूत (रु.)

For PIL Italica Lifestyle Limited Daud Ali Managing Director (DIN: 00185336)

जाहीर सूचना नामाधिकार पडताळणी

सचना देण्यात येत आहे की आमचे अशीत योंचे निर्देश अंतर्गत, आम्ही श्री अशीत गोरधनभाई पटेल, मुंबई रहिवासी, भारतीय नागरिक यांचे शेअर प्रमाणपत्र क 🗴 हिनांक ७ जानेवारी १९९७ द्वारे प्रातिनिधिक स्वरूपात सादर विशिष्ट क्रमांक २२६ ते २३० (दोन्ही समाविष्ट) धारक विङ्गलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे प्रत्येकी रुपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे ५ (पाच) शेअर्स ''शेअर्स'') आणि दोन कार पार्किंग जागा मोजमाप २२.३० चौरस मीटर्स सह मोजमाप ३३६.४० चौरस मीटर्स चे तळ मजला अधिक एक वरील मजला युक्त असे त्या जमीनीवर उभे . असलेले स्टुक्चर (सामूहिकपणे ''स्टुक्चर' म्हणून) सह १००६ चौरस यार्ड्सची, वांद्रे येथील उप-विभाग नोंदणीकरण मधील मुंबई उपनगर जिल्हा मध्ये व्हिलेज जुहू, तालुका अंधेरीची सीटीएस क्र. ३११, प्लॉट क्रमांक ४४ धारक जमीनीचे (''जमीन^{'''}) सर्व भाग आणि हिस्से (जमीन, स्ट्रक्चर्स आणि शेअर्स हे यानंतर सामूहिकपणे ''मालमत्ता'' म्हणून संदर्भित) यासंदर्भात त्यांचे लीझहोल्ड हकांच्या नामाधिकाराची पडताळणी करत आहोत.

कोणीही व्यक्ती ज्यांचे वारसाहक, शेअर विक्री, कन्व्हेंस, विनिमय, बक्षीस, गहाण, प्रभार, ग्रहणाधिकार, भाडेपट्टा, भाडेकरू परवाना, ताबा, बोजा, सुविधाधिकार, ताबा, भोगवटा, देखभाल विकास हक, संयक्त उद्यम, कोणत्यार्ह न्यायालयाची डिक्री किंवा आदेश किंवा कोणतेही करार. पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा अन्यथा कोणत्याही माध्यमाने यासंदर्भात कोणतेही नामाधिकार करार आणि/किंवा मालमत्ता आणि/किंवा यासंदर्भातील फ्लोन स्पेस इंडेक्टस /विकास संभाव्यता किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात कोणतार्ह हक, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, ग्रहणाधिकार किंवा मागणी असेल किंवा दाव असेल तर त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारांना आपल्या दाव्यांच्य समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यांच्या नोटरीकृत प्रमाणित सत्यप्रतींसह त्यांच्या खालील नमूद कार्यालय पत्त्यावर लेखी स्वरूपात माहिती द्यावी अन्यथा अशा कोणत्याही दाव्यास संदर्भित केल्याशिवाय व्यवहार पूर्ण करण्यासाठी वाटाघाटीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि दावा, जर कोणता असेलही, आणि असा कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा, ग्रहणाधिकार किंवा मागर्ण (जर कोणती असेल) तर त्यास सोडून दिले . असल्याचे आणि /किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि हे आमच्या अशीलांवर बंधनकारक ठरणार नाहीत दिनांक ११ मे, २०२४

बाठिया लीगल ९०९, सोलारिस वन, एनएस फडके मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९

● THE

4.228.22

3.48

INVESTMENT TRUST

4.228.22

2.20

दि इन्व्हेस्टमेट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी आणि

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी

कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी,

(करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)

भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मल्य रु. १० प्रती समभाग)

इतर इक्विटी (पर्नमल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या

प्रती समभाग प्राप्ती अनन्यसाधारण बाबीपूर्व आणि पश्चात

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीकरिता नफा

अनियंत्रक व्याज आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर रोड, परळ, मुंबई-४०००१२

फोन: + ९१-२२-४०२७ ३६००, फॅक्स: +९१-२२-४०२७ ३७००, ई-मेल : info@itiorg.com; वेबसाईट : www.itiorg.com सीआयएन: एल६५९१०एमएच१९९१पीएलसी०६२०६७

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

4.228.23

8.80

8.80

| (रु. ला | खात) | | | | |
|--------------|----------------|--------------|--------------|--------------|--|
| | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष | | | |
| ३१.०३.२०२४ | ३१.१२.२०२३ | ३१.०३.२०२३ | 39.03.7078 | ३१.०३.२०२३ | |
| लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ९,०३२.५२ | ७,३८१.४८ | ८,४१९.६६ | ३०,५६७.१९ | ३२,४२३.११ | |
| १,५२७.३८ | ७६५.५८ | १,३६८.१५ | ३,०८३.४२ | १,७६४.६२ | |
| १,६०९.५० | ८१८.२१ | १,५७५.२३ | ३,६३१.२० | २,१८२.२६ | |
| ४५७.७३ | ६१७.६५ | १,३१६.२९ | १,९९७.४२ | १,१५७.३७ | |
| 883.7८ | ६१३.७४ | १,२६९.३४ | १,९७५.३६ | १,१४४.१६ | |

4.228.22

2.89

२.४९

सौम्यिकृत (रु.)

१ एकूण उत्पन्न

१ वरील निष्कर्ष हे १० मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत दि इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (''कंपनी'') च्या लेखापरिक्षण समितीद्वारे पुर्नविलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी अंतरिम एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे स्वतंत्र लेखापरिक्षण पुनीवलोकन केले आहे. सांविधिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षांवर न बदलणारे अभिप्राय सह लेखापरिक्षण अहवाल जारी केला आहे.

0.50

- सदर निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस'' असा उल्लेख) फायनान्शियल रिपोर्टिंग सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन
- अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस रुल्स अनुसार तयार केले आहेत ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचे वित्तीय निष्कर्ष बीएसई वेबसाईट (युआरएल : www.bseindia.com), एनएसई वेबसाईट (युआरएल : www.nseindia.com) आणि

4.228.22

कंपनीची वेबसाईट (युआरएल : www.itiorg.com) वर उपलब्ध आहेत अलिप्त माहिती

| П | s siitti ailetti | | | | | (v. cirain) | |
|---|---------------------|----------------|---------------|--------------|--------------|--------------|--|
| l | तपशील | संपलेली तिमाही | | | संपलेले वर्ष | | |
| l | | ३१.०३.२०२४ | ३१.१२.२०२३ | ३१.०३.२०२३ | 39.03.7078 | ३१.०३.२०२३ | |
| ı | | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ı | एकूण उत्पन्न | १,२२०.४६ | १,५०४.१२ | २,०७८.४६ | ६,१३१.०९ | ११,०७२.४५ | |
| ۱ | कर पूर्व नफा/(तोटा) | (७९.७२) | ३०९.१४ | ४४१.५५ | ९१६.३४ | ६९५.१३ | |
| 1 | करपश्चात नफा/(तोटा) | (१२५.०६) | ३१७.१० | ४२७.८९ | ७११.६६ | ६९२.५० | |

आमच्या कंपन्यांचा समूह

वाहन वित्त / सोने कर्ज / सूक्ष्म वित्त / रिटेल ब्रोकिंग / गुंतवणूक बँकिंग / एआयएफ/ पीएमएस













मंडळाच्यावतीने अणि करिता दि इन्व्हेस्टमेंट टस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

अकार्यकारी संचालक आणि अध्यक्ष डीआयएन : ०५३३३९३६





चिंतन व्ही. वालिया

मुंबई, १० मे, २०२४ www.itiorg.com

VOTES IN FAVOUR OF RESOLUTION

India backs Palestine's full IIP growth dips to 4.9% in March **UNGA** membership bid

YOSHITA SINGH United Nations, May 10

INDIA ON FRIDAY voted in favour of a draft UN General Assembly resolution that said Palestine is qualified and should be admitted as full member of the United Nations and recommended that the Security Council "reconsider" the matter "favourably".

The 193-member General Assembly met in the morning for an emergency special session where the Arab Group resolution 'Admission of new Members to the United Nations', in support of the State of Palestine's full membership in the UN, was presented by the United Arab Emirates, as Chair of the Arab Group in May.

The resolution got 143 votes in favour, including by India, nine against and 25 abstentions. The UNGA hall broke into an applause after the vote was cast. The resolution determined that "the State of Palestine is qualified for membership in the United Nations" in accordance with Article 4 of the Charter of the United Nations and "should therefore be admitted to membership in the United Nations".

It recommended that the Security Council "reconsider

framed against

A DELHI COURT on Friday

ordered framing of charges

against Bharatiya Janata Party

(BIP) MP and former Wrestling

Federation of India (WFI) Chief

Brij Bhushan Sharan Singh in

the case wherein allegations

of sexual harassment were

levelled against him by six

Chief Metropolitan Magistrate

(ACMM) Priyanka Rajpoot

stated that there was sufficient

material to frame charges

against Bhushan in the offences

of outraging the modesty of a

woman and sexual harassment

(sections 354 and 354A of the

IPC) against five of the victims.

The Court further stated that for

all allegations levelled against

Bhushan by victim number 6, he

has been discharged. —**ENS**

The Court of Additional

women wrestlers.

Harassment

Brij Bhushan

charges

The resolution

got 143 votes in

by India, nine

against and 25

abstentions

matter favourably, in the light of this deterfavour, including

India was the non-Arab State to recognise the Palestine Liberation Organisation

mination".

as the sole and legitimate representative of the Palestinian people in 1974. India was also one of the first countries to recognise the State of Palestine in 1988 and in 1996, Delhi opened its Representative Office to the Palestine Authority in Gaza, which was later shifted to Ramallah in 2003.

Earlier this month, India's

said that the additional rights and privileges of participation of the State of Palestine will be effective as of the 79th session of the General Assembly that begins in September this year.

These include the right to

be seated among member states in alphabetical order; the right to make statements on behalf of a group, including among representatives of major groups; the right of members of the delegation of the State of Palestine to be elected as officers in the plenary and the Main Committees of the General Assembly and the right to full and effective participation in UN conferences and international conferences and meetings convened under the auspices of the General Assembly.

Palestine, in its capacity as an observer state, does not have the right to vote in the General Assembly or to put forward its candidature to UN organs.

In April, Palestine had sent a letter to UN Secretary-General Antonio Guterres requesting that its application for full UN membership be considered again. For a state to be granted full UN membership, its application must be approved both by the Security Council and the

An annex to the resolution General Assembly.

Permanent Repre-

sentative to the UN

Ruchira Kamboj

had said that while

Palestine's applica-

tion for member-

ship at the UN was

not approved by

the Security Council because of

the veto in the UNSC, "I would

like to state here at the very out-

set that in keeping with India's

long-standing position, we hope that this would be reconsidered

in due course and that Pales-

tine's endeavour to become a

member of the UN will get

endorsed".

Ambassador

MINING GROWTH AVERAGED 7.5% in FY24, up from 5.8% the previous year, while electricity's output growth ebbed to 7.1% from 8.9% in FY23.

"The consumption scenario remained mixed in FY24 with urban demand showing resilience while rural demand continued to lag," Sinha said.

In March, however, consumer goods have shown a revival, buttressing the feeling of consumption picking up towards the year-end, say economists."Both durable and non-durables have done well." said Sabnavis. "This should be sustained as the rabi crop is expected to be good and along with the wedding season should fuel spending in April and May."

Sequentially, factory output rose 8.2% in March, at the



FROM THE FRONT PAGE

highest rate in a year, which is typically the case every year. However, the IIP growth recorded in the February-March period is lower than the average growth of 9.1% recorded in the same period in the past 12 years.

Petroleum products accounting for 15% of the manufacturing index — contracted in the two months of the last quarter of FY24. This largely indicates a decline in demand conditions on the domestic front, say economists.

Within the use-based category, output growth of consumer durables declined to 9.5% in March from 12.4% in

February, while that of consumer non-durables rose to 4.9% from (-)3.5%.

Infrastructure goods output growth, meanwhile, eased to 6.9% in March from 8.5% in February, and intermediate goods growth fell to 5.1% from 8.7%. Capital goods output growth, on the other hand, rose sharply to 6.1% in March from

1% in February.

The overall pattern of IIP growth continues to demonstrate unevenness and weakness in industrial recovery, says India Ratings and Research High frequency indicators such as steel production, coal production, electricity output for April indicate a moderation in industrial activity.

Thus, the agency expects growth of IIP to come in at around 4% in April.

Homegrown GenAI Hanooman takes leap

ALONG WITH TRANSLATION capabilities, Hanooman's features can handle everything from a casual chat to offering professional advice as well as performing complex technical tasks like coding and tutoring.

The platform will offer multimodal and multilingual capabilities, including text, voice, image, and code to users.

Hanooman aims to cater to four sectors: healthcare, governance, financial services, and education. It offers an opensource alternative to commercially accessible LLMs. Nonetheless, it will also provide a closed-source model tailored for enterprises that need onpremise solutions.

SML India has partnered with technology majors like Hewlett Packard, Yotta, the Telangana government, and



software industry body Nasscom to offer GenAI enterprise solutions through Hanooman.

Yotta will provide graphics processing unit (GPU) cloud infrastructure to SML India's operations. The partnership with Nasscom is aimed at initiatives such as supporting AI startups, fintech innovation, engaging with 3,000 colleges, and participating in research programmes.

The collaboration with the Telangana government is to facilitate translation between English and Telugu, enhancing accessibility and understanding of crucial documents such as court orders. The 12 Indian languages in

which the web version and app are available are Hindi. Marathi. Gujarati, Bengali, Kannada, Odia, Punjabi, Assamese, Tamil, Telugu, Malayalam, and Sindhi. Hanooman's global languages include English, Spanish, Italian, German, Japanese, Korean, and 80 other languages worldwide.

"We see Hanooman as a cornerstone of India's economic future, unlocking the vast potential of GenAI to drive innovation, productivity, and prosperity across various sectors," Vishnu Vardhan, co-founder and CEO, SML India, said.

HDFC Bank cuts notice period from 90 to 30 days

THE TOTAL NUMBER of employees at HDFC Bank, the largest bank by market capitalisation, crossed the 200,000 mark to reach 208,066 in the third quarter of FY24.

The lender's policy change comes amid continued pressure of high attrition at private banks. Attrition at HDFC Bank was at 34.15% in FY23, as against an industry average of 24.7%.

"It's a win-win situation for banks and employees. For banks it will lead to improvement in the productivity because the employee on notice period works halfheartedly," said the official.

Chhattisgarh: 12 Naxalites killed; 2024 toll rises to 103

PRESS TRUST OF INDIA Bijapur , May 10

AS MANY AS 12 Naxalites were gunned down in an encounter with security personnel in Chhattisgarh's Bijapur district on Friday, police said, taking the number of left-wing extremists killed so farthis year in the state to 103. Two security personnel were also injured in an Improvised Explosive Device (IED) blast triggered by Maoists during the operation, they said.

This was the third major strike on Naxalites by security forces in the last one month and comes three weeks after 29 extremists were killed in an encounter in Kanker district. Chief Minister Vishnu Deo Sai congratulated security forces and senior officials for the successful offensive in Bijapur.

Two security personnel were injured in an IED blast triggered by Maoists during the operation

The latest gunfight took place in a forest near Pidia village under Gangaloor police station limits when a joint team of security personnel was out on an anti-Naxal operation, a police official said.

Personnel belonging to the District Reserve Guard (DRG) from Bijapur, Dantewada and Sukma districts, Bastar Fighters, Special Task Force (STF), Central Reserve Police Force (CRPF) and its elite unit CoBRA (Commando Battalion for Resolute Action) were involved in the operation, he said. The operation was launched based on inputs about

presence of commander of PLGA (People's Liberation Guerrilla Army) company No. 2 of Maoists Vella, and Gagaloor area committee secretary Dinesh Modiyam along with 100 to 150 cadres in the forest, the official said.

The encounter broke out between the two side at around 6 am in the forest near Pidia, located over 450 km away from Raipur, and then multiple exchange of fire took place in different places in the area, he said. After the guns fell silent, bodies of 12 Naxalites were recovered from the spot, he said, adding their identity was yet to be ascertained. Besides, a barrel grenade launcher, a huge cache of explosives, Maoist uniforms, bags and publicity materials and literature were seized from the site, he said.

High prices fail to dent gold purchases on Akshaya Tritiya From that perspective, the

THE DEMAND SEEN on Friday indicates customers could be expecting a further increase in gold prices.

Last year, the standard gold price on Akshaya Tritiya was ₹59,550 per 10 grams, whereas on Friday, the Indian Bullion and Jewellers Association (IBJA) standard gold price closed around 20% higher at ₹71,216 per 10 gm. Initially, there were concerns that the high prices would deter customers, but there was significant buying demand.

Prithviraj Kothari of Riddhisiddhi Bullion and national president of IBJA said, "In



terms of value, gold buying has been very good. Jewellers were skeptical about the demand today due to the 20% increase in gold prices compared to last Akshaya Tritiya.

demand looks promising and more customers are expected later in the day." He also expressed optimism about meeting last year's demand in value terms by the end of the day. The fact that Friday was a working day and the hot weather seems to have been dampeners. Some expect the demand

to be higher than last year. Rajesh Rokade, a prominent jeweller from Nagpur and vice chairman of the All India Gem and Jewellery Council, said they have observed a significant number of customers in large stores and the demand has been good. He said, "We won't be surprised if we see higher demand in terms of quantity compared to last year, including demand over the weekend."

Investment demand is also strong. Debajita Saha, lead analyst at LSEG, said conversations with leading players in the industry indicate that coins have been popular for both advance and spot bookings. According to some refineries that produce branded coins, the coins were sold out. Refineries sell coins to stores.

THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED Regd. Office: ITI House, 36 Dr.R.K.Shirodkar Marg, Parel, Mumbai - 400 012

Tel.: +91-22-4027 3600; Fax: +91-22-4027 3700; Email: info@itiorg.com; Website: www.itiorg.com CIN.: L65910MH1991PLC062067



INVESTMENT TRUST

Statement of audited consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2024

| | | Quarter ended | | | Year ended | | |
|--------|--|---------------|------------|------------|------------|------------|--|
| Sr.No. | Particulars | 31.03.2024 | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2023 | |
| | | | Unaudited | Audited | Audited | Audited | |
| 1 | Total Income | 9,032.52 | 7,381.48 | 8,419.66 | 30,567.19 | 32,423.11 | |
| 2 | Net profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and share of profit of associates) | 1,527.38 | 765.58 | 1,368.15 | 3,083.42 | 1,764.62 | |
| 3 | Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and share of profit of associates) | 1,609.50 | 818.21 | 1,575.23 | 3,631.20 | 2,182.26 | |
| 4 | Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items, non-controlling interest and share of profit of associates) | 457.73 | 617.65 | 1,316.29 | 1,997.42 | 1,157.37 | |
| 5 | Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 443.28 | 613.74 | 1,269.34 | 1,975.36 | 1,144.16 | |
| 6 | Paid up Equity Share Capital(Face value ₹10 per share) | 5,224.22 | 5,224.22 | 5,224.22 | 5,224.22 | 5,224.22 | |
| 7 | Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | 182 | 102 | 60,917.86 | 58,415.88 | |
| 8 | Earnings per share before and after extraordinary items (face value of ₹10 each) | | | | | | |
| | Basic (₹) | 0.67 | 1.15 | 2.49 | 3.56 | 2.20 | |
| | Diluted (₹) | 0.67 | 1.15 | 2.49 | 3.56 | 2.20 | |

1 The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of The Investment Trust of India Limited ("the Company") at its meeting held on May 10, 2024. The Statutory Auditor of the Company have carried out an Independent Auditors' Review of Interim Consolidated Financial Results. The statutory auditors have issued audit report with unmodified opinion on the above results

These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

The results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the BSE Limited website (URL: www.bseindia.com); National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the Company's website (URL: www.itiorg.com).

| | | | | (VIII lakila) | |
|---------------|--|---|--|--|--|
| Quarter ended | | | Year ended | | |
| 31.03.2024 | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2023 | |
| Audited | Unaudited | Audited | Audited | Audited | |
| 1,220.46 | 1,504.12 | 2,078.46 | 6,131.09 | 11,072.45 | |
| (79.72) | 309.14 | 441.55 | 916.34 | 695.13 | |
| (125.06) | 317.10 | 427.89 | 711.66 | 692.50 | |
| | 31.03.2024 Audited 1,220.46 (79.72) | 31.03.2024 31.12.2023 Audited Unaudited 1,220.46 1,504.12 (79.72) 309.14 | 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 Audited Unaudited Audited 1,220.46 1,504.12 2,078.46 (79.72) 309.14 441.55 | 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 Audited Unaudited Audited Audited 1,220.46 1,504.12 2,078.46 6,131.09 (79.72) 309.14 441.55 916.34 | |

Our Group of Companies:

Vehicle Finance | Gold Loans | Micro Finance | Retail Broking | Investment Banking | AIF | PMS



Mumbai, May 10, 2024

financialexp.er

www.itiorg.com

Notes:













Non Executive Director and Chairman DIN: 05333936

For and on behalf of the Board The Investment Trust of India Limited Chintan V. Valia

Date: 11/05/2024

Place: Mumbai

SALE NOTICE FIRESTAR DIAMOND INTERNATIONAL PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) Sale of assets (Natural Loose Diamonds & Fancy Cut Diamonds) Liquidator's address: 144- B, 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Murnbai 400021. Ernail: <u>liquidator.firestardiamond@aaainsolvency.con</u>

assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com (Mr. Puneet Sachdeva) / Liquidator: 9167086977 / Mr. Vaibhav Mohnot (022-42667394 (Strictly between 10.00 a.m. and 6.30 p.m. except on Sunday)

E-Auction Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016
Date and Time of E-Auction: 15/06/2024 between 01.30 pm to 03.30 pm
(With unlimited extension of 5 minutes each)
Last date for submission of Eligibility Documents by interested bidders with Annexures: 25/05/2024,
Intimation by Liquidator's team to the qualified Bidders: 30/05/2024 Inspection or Due Diligence of assets under auction: 06/06/2024

Last date for submission of additional documents and EMD by the qualified bidders: 13/06/2024 by the end of the day.

Sale of Natural Loose Diamonds & Fancy Cut Diamonds belonging to Firestar Diamond International Private Limited (in Liquidation) released by the Directorate of Enforcement (ED), forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, pinted by the Hon ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 26th February 2020. The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net

RESERVE PRICE WILL BE DECLARED ON THE DATE OF AUCTION

| Asset | Initial EMD Amount (In Rs.) | Reserve Price (In Rs.) | Incremental Value |
|---|--------------------------------|---------------------------|----------------------|
| Option – A | | - | |
| Sale of Solitaire Natural Diamonds - RBC (129.555 Crt) | 4,92,059 | 49,20,593 | 5000 |
| Option — B | | | |
| Sale of Solitaire Fancy Cut Diamonds (435,600 Crt) | 17,84,778 | 1,78,47,780 | 5000 |
| Option — C | | | |
| Sale of Natural Loose Diamonds – Bulk RBC Pieces (4345.71 Crt) | 40,55,163 | 4,05,51,630 | 5000 |
| Option – D | | | |
| Sale of Natural Loose Diamonds - Bulk RBC Pieces (1921.020 Crt) | 44,37,590 | 4,43,75,900 | 5000 |
| Option – E | | | |
| Sale of Natural Loose Diamonds - Bulk Fancy Pieces (808.24 Crt) | 12,90,463 | 1,29,04,630 | 5000 |
| Option – F | | | |
| Sale of Natural Loose Diamonds - Bulk RBC Pieces (1330.32 Crt) | 9,92,589 | 99,25,890 | 5000 |
| Option — G | | | 52220 |
| Sale of Natural Loose Diamonds - Bulk Pieces (568.19Crt) | 73,838 | 7,38,389 | 5000 |

ploaded in the data room and the qualified bidders will have to refer to the certificates & few images of lewellery for ascertaining their view on the inventory. The login ID and Password to the data room will be provided to the qualified bidders by the liquidator's team. Reserve price will be exclusive of GST. It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the proces

and / or not to accept and / or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and As per the Paragraph 12 of Schedule I of IBBI (Liquidation Process), Regulations, 2019, "On the close of the auction, the highest bidder shall be invited to provide balance sale consideration within ninety days of the date of such demand: Provided that payments made after thirty days shall attract interest at the rate of 12%: Provided further that the sale shall be cancelled it

Due Diligence by qualified bidders: Access and login ld and Password will be provided to the qualified bidders of 06/06/2024 and thereafter. Also it may be noted that access to VDR will be allowed for due diligence will not be given beyon 12/06/2024. The E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger). All the terms and conditions of the auction are mentioned in a detailed document available at https://insolvencyandbankruptcy.in publicannouncement/ firestar-diamond-international-private-limited/ and at the website of the e-auction service provider https://aaa.auctiontiger.net

> In the matter of Firestar Diamond International Private Limited IBBI Regn No.: IBBI/IPA-002/IP-N00360/2017-2018/11055 Address: 144 B. 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Mumbai - 400021 Email: liquidator.firestardiamond@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.ir

santanutray@aaainsolvency.co Contact Person: Mobile: 8800865284 (Mr. Puneet Sachdeva) / Liquidator - 916708697 Mr. Vaibhav Mohnot (022-426673940)

New Delhi

ITA seeks financial aid to support Darjeeling



PRESS TRUST OF INDIA Kolkata, May 10

THE INDIAN TEA Association (ITA) on Friday reiterated its plea for financial assistance from the Centre to support the struggling Darjeeling tea industry.

According to the ITA, the situation in Dar-

jeeling is critical due to decreasing yields and plummeting prices. Without a financial relief package, the survival of the Darjeeling tea industry is in jeopardy, the association said, adding that it has urged the government to consider and act upon a financial revival package endorsed by the Parliamentary Standing Committee on Commerce in March 2022.

"The association has urged the government to extend a financial revival package to the Darjeeling tea sector which has been already endorsed by the Parliamentary Standing Committee on commerce in March 2022. This awaits consideration and action", the ITA said.

The ITA, quoting Tea Board data, highlighted that adverse weather conditions have affected tea production in Assam and West Bengal, leading to a significant decrease in production. From January to March 2024, production was down by 13.69 million kg at 96.10 million kg across the country, according to Tea Board data.